

**जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत
बदल्यांची अंमलबजावणी करणेबाबत.**

**महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग**

शासन निर्णय क्रमांक :- जिपब- ४८१७/प्र.क्र.२६६/आस्था-१४

२५- मईबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट,

मुंबई-४०० ००९,

दिनांक : ३१ मे, २०१७

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक जिपब-४८१७/प्र.क्र.०७/आस्था-१४, दिनांक २७/२/२०१७
- २) शासन शुद्धीपत्रक क्र.जिपब ४८१७/प्र.क्र. ७/ आस्था १४ दि. १५/४/२०१७
- ३) शासन शुद्धीपत्रक क्र.जिपब ४८१७/प्र.क्र. ७/ आस्था १४ दि. १७/५/२०१७

प्रस्तावना -

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षक संवर्गाची मोठी संख्या त्यांची इतर संवर्गापेक्षा असलेले कामाचे भिन्न स्वरूप, काम करीत असतांना शिक्षकांना उदभवणाऱ्या अडीअडीचणी लक्षात घेवून शिक्षकांचे जिल्हांतर्गत बदलीबाबतचे सुधारित धोरण संदर्भ क्र. १ च्या दिनांक २७.२.२०१७ च्या शासन निर्णयान्वये तसेच संदर्भ क्र. २ च्या दिनांक १५.४.२०१७ व संदर्भ क्र. ३ च्या दिनांक १७.५.२०१७ च्या शुद्धीपत्रकान्वये निश्चित केलेले आहे.

सदर सुधारित धोरणान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची अंमलबजावणी दिनांक १ मे ते ३१ मे या कालावधीत करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. मात्र जिल्हांतर्गत बदल्यांची अंमलबजावणी करताना मा. उच्च न्यायालयाकडून काही जिल्हा परिषदांतर्गत जिल्हांतर्गत बदल्यांबाबत पुढील आदेश होईपर्यंत “जैसे थे ” (Status quo) परिस्थिती ठेवण्याबाबत आदेश दिला जातो. अशा वेळी वरील विहित कालमर्यादेत जिल्हांतर्गत बदल्या करणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा वेळी “जैसे थे ” (Status quo) परिस्थितीचे आदेश उठल्यानंतर सदर जिल्हांतर्गत बदल्यांची अंमलबजावणी यावर्षी ३१ मे ऐवजी ३० जून पर्यंत करण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०५३०११२८५२३२२० असा आहे. हा निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रि. शं. कांबळे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव

- ३) मा.मंत्री/ मा.राज्यमंत्री ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
- ४) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/ विधानपरिषद महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ५) सर्व सन्माननीय विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय , मुंबई
- ६) मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई
- ७) सर्व अपरमुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- १०) उपायुक्त (आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व विभाग)
- ११) माहिती व जनसंपर्क संचालनालय यांना प्रसिध्दीसाठी अग्रेषित.
- १२) सर्व कार्यासने, ग्रामविकास विभाग
- १३) निवड नस्ती कार्या क्र.आस्था-१४, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.